

September 07, 2021

To Department of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 507300

<u>SUB</u>: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of Notice published in The Free Press Journal and Navshakti on Tuesday, September 07, 2021 in respect of intimation regarding 86<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Tuesday, September 28, 2021 at 2:00 p.m. IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means.

Kindly take the same on records.

Thanking You,

Yours Faithfully For The Ravalgaon Sugar Farm Limited

Nihal Doshi Executive Director & CFO DIN: 00246749

Corporate Office 52, 5th Floor, Maker Tower F, Cuffe Parade, Mumbai 400005, India t: +91 22 2218-4291 f: +91 22 2218-4294 Registered Office and Factory Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra, India t: +91 2554 270-274/238/335 f: +91 2554 270-284 The Ravalgaon Sugar Farm Limited www.ravalgaon.in

CIN: L01110MH1933PLC001930

Tenders/ Notices **To Place** your **Tender**/ Notice Ads. FREE PRES नव शक्ति Pls. Call

10

022-69028000

# DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity the claims made in an advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journa Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official vebsite. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

## CHANGE OF NAME

# NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM MANASI TO MANASI MAHENDRA KAMERKAR AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-2152679. CL-90539 I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) KANEEZ FATIMA FAIZUL HUSAIN SAYYAD TO (NEW) CHANDNI BEGUM FAIZUL HUSAIN SAYYAD AS PER AFFIDAVIT 06/09/2021. CL-155 I HAVE CHANGED MY NAME FROM RAJENDRA SOPAN SONAWANE TO RAJENDRA SOPAN SONAVANE VIDE DEED POLL AFFIDAVIT NO : YW-469644 DTD 2ND SEPTEMBER 2021 CL-270 I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAYA DOMNIC SHELKE TO VIJAYA DOMNIC SHELKE TO VIJAYKUMARI DOMNIC SHELKE, AS PER DOCUMENT CL-309 I HAVE CHANGED MY NAME FROM HARESH SRICHAND NANGRANI TO HARESH SRICHAND NAGRANI AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-2120152). CL-344 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD AYUB MOHD HUSSAIN PINJAL TO MOHD AYUB MOHD HUSSAIN MUGHAL AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NC (M-2120009). CL-344 A I HAVE CHANGED MY NAME FROM HUSSAIN SHABBIR VORA TO HUSSAIN SHABBIR VOHRA FOR ALL FUTURE PURPOSES CL-454 I HAVE CHANGED MY NAME FROM RUKAIYA SHABBIR VORA TO RUKAIYA SHABBIR VOHRA FOR ALL FUTURE PURPOSES CL-454 A I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. TINA THOMAS D'SOUZA TO MRS.TEENA ALWYN FERNANDES AS PER DOCUMENTS. CL-595 I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. SUNAYAN SUNIL SHAHANI TO MRS. SUNAYAN RISHI VAIDYA AS PER CL-595 A

DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM BHADBESHBAL SEVANTILAL SHAH TO SH SEVANTILAL SHAH DOCUMENTS. CL-595 B I HAVE CHANGED MY NAME FROM RAFIA MOHAMMED SHARIF SHAIKH TO RAFIA SHARIF SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-595 C I HAVE CHANGED MY NAME FROM BUDAN SAHIB MOHAMMED SHAREEFF SHAIKH TO SHARIF BUDAN SAHIB SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-595 D I HAVE CHANGED MY NAME FROM SUNAYAN SHAHANI TO SUNAYAN RISHI VAIDYA AS PER DOCUMENTS. CL-595 E PRAJNA CHANDRASHEKHAR SHETTIGAR HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER'S NAME FROM PRANAVI NAVEEN TO PRANAVI PRAJNA SHETTIGAR AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NUMBER (M-2164473). CL-595 F

I HAVE CHANGED MY NAME FROM SUDALAI MUTHU TO SUDALAI MUTHU YADAV AS PER DOCUMENTS. CL-595 G I HAVE CHANGED MY NAME FROM HARDIK BHARATKUMAR CHOTALIYA TO HARDIK BHARAT CHOTALIYAAS PER DOCUMENTS. CL-595 H I HAVE CHANGED MY NAME FROM JINAL KANTILAL SHAH / GADA TO JINAL KANTILAL GADA AS PER DOCUMENTS. CL-595 I HAVE CHANGED MY NAME FROM SANJIT SINGH TO SANJEET SINGH AS CL-595 J PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM PATEL ISMAIL DAOOD TO ISMAIL DAWOOD PATEL AS PER DOCUMENTS. CL-595 K I HAVE CHANGED MY NAME FROM DAOOD AHAMED PATEL TO DAWOOD AHMED PATEL AS PER DOCUMENTS. CL-595

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SABIRA DAOOD PATEL TO SABIRA DAWOOD PATEL AS PER DOCUMENTS. CL-595 M

I HAVE CHANGED MY NAME FROM PATEL SABINA DAOOD TO SABIRA DAWOOD PATEL AS PER DOCUMENTS. CL-595 N HAVE CHANGED MY NAME FROM

GRANVILLE VILTON BARRETT GRANVILLE GAVIN BARRETT TO BARRETT AS GRANVILLE PER DOCUMENTS CL-595 0 I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN ABDUL KADIR ABDUS SAMAD TO ABDUL KADIR ABDUL SAMAD AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO CL-595 F (M-2131520). I HAVE CHANGED MY NAME FROM RUBINA PARVIN AFZAL HAQUE SHAIKH TO RUBINA PARVEEN AFZAL HAQUE

SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-595 Q I HAVE CHANGED MY NAME FROM SINDHU KRISHNA GURAV TO SUREKHA SHANKAR GHAG AS PER DOCUMENTS. CL-595 F I HAVE CHANGED MY NAME FROM MR

SHAIKH MOHMAD JAVED JOBAL TO MB MOHAMMAD JAVED ABDUL GAFFAR AS PER DOCUMENTS. CL-595 S HAVE CHANGED MY NAME FROM RADHAMANI SATHIASEELAN RADHAMANI S NAIR AS T0 PER DOCUMENTS. CL-595 T

I HAVE CHANGED MY NAME FROM JAI DIPAKRAO PATIL/JAI AMAR SONWANE TO JAYEE AMAR PATIL SONWANE IN EVERY RECORDS VIDE GAZETTE NO U-18681 CL-652 I HAVE CHANGED MY NAME FROM ABRAR REBBAR KHAN TO ABRAR RAHBAR KHAN AS PER AADHAR NO 9409 6537 3792 CL-656 I HAVE CHANGED MY NAME FROM CHRISTOPHER BONO DSOUZA TO

CHRISTOPHER BONA DSOUZA AS PER DOCUMENTS CL-768 I SMT.YESHODHABAI IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 1215766 RANK LATE GNR NAME DHONDIBA MAGDUM PRESENTLY RESIDING AT A-NANDKISHOR KUNJ NEAR MARATHA SAHAKAR NIWAS MOHILI VILLAGE SAKINAKA MUMBAI 400072, HAVE NAME CHANGED MY FROM YESHODHABAI TO YASHODA DHONDIBA MAGDUM AS PER AFFIDAVIT DATED 03RD SEPTEMBER 2021 CL-768 A I ROOPAL KUMARI IS REAL DAUGHTER OF NO. 7240086X RANK EX NK (TS) NAME SANTOSH DATTARAM NALAWADE PRESENTLY RESIDING AT 303 JAISHIV SAI (SAI NIWAS) SRA CHS LTD RAMAKRUSHNA PARMHANS PARMHANS MARG.SIDDHARTH NAGAR.BANDRA EAST, MUMBAI 400051 HAVE CHANGED MY NAME FROM ROOPAL KUMARI TO RUPAL SANTOSH NALAWADE VIDE AFFIDAVIT DATED 10 AUGUST 2021

CL-768 E HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARBAAZ AKBAR KHAN TO MOHD ARBAAZ AKBAR KHAN AS PER DOCUMENTS CL-768 C I HAVE CHANGED MY NAME FROM PINTL TAHSILDAR DHOBI TO PINTU TAHSILDAF KANOJIYA AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM VIPIN NAIR TO VIPIN VENUGOPALAN NAIR AS PER MY DOCUMENTS CL-768 E I HAVE CHANGED MY NAME FROM ASHISH JAGDISH DEORA TO ASHISH

CL-768 D

**PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that Shri Deepal Agarwal owner of Premises as described in NOTICE is hereby given to the public that schedule 1 hereunder written and Shr Mr. Vinay Dharamshi Khatau holding ownership Navinchandra Popatlal Doshi owner o of Flat No.04, on First Floor, Plot No -23, in the Premises as described in schedule Society known as Charkop Lands End CHS Ltd., hereunder written, both members of "Na situated at Road No. RDP - 1, Sector - 2, Charkop, Shantinagar Co-operative Housing Society Kandivali (West), Mumbai - 400067 and holding Limited", intend to exchange their respectiv five fully paid up shares of Rs. 50.00 Each bearing Nos. 16 to 20 (both inclusive) entered into Any person having any objection for exchange of Premises or claiming any right Share Certificate No. 04 issued by Charkop Lands title or interest in the Premises described in End CHS Ltd. (hereinafter referred as "the the two schedules hereunder written by way Society"), in the registration district of Mumbai of sale, exchange, gift, mortgage, charge trust, possession, inheritance, lease, lien Suburban admeasuring 830.00 Sq. ft. Built up area. (Hereinafter referred to as "the said Flat"). attachment or otherwise howsoever is hereby

required to make the same known in writin

with proof thereof, to the undersigned

having office at 301-A, Aman Chambers

days from the date hereof. If no claims an

received then the sale will be completed and

claims if any will be considered as waived.

Schedule 1

Soc. Ltd. situated at 98-Nepean Sea Road

Mumbai-400002 and related 10 shares o

Rs. 50/- each bearing distinctive No. 161 t

165 (Share Certificate NO. 33) and 166 to

170 (Share certificate No. 34) of the Society

Schedule 2

Shantinagar Co.op. Hsg. Soc. Ltd. situate

at 98-Nepean Sea Road, Mumbai-400002

and related 5 shares of Rs. 50/- each

bearing distinctive No. 351 to 355 (Share

Certificate NO. 71) of the Society owned by

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

TESTAMENTARY AND

INTESTATE JURISDICTION

PETITION NO. 723 OF 2020

Petition for Probate of last will and testament dated 4<sup>th</sup> day of April,

2016 of Ms. Minal Ramesh Shah,

Spinster, Hindu, Indian Inhabitant

of Mumbal, Occupation: Household, who was residing at the

time of her death at 5/B, Sambhav

House, Veera Desai Road, Andher

Age about 53 years, Hindu Indian Inhabitant of Mumbai, Occu

Business, Residing at 5/A, 5th Floor

Sambhav House, Veera Desa

Road, Andheri (West), Mumbai-400

053, being one of the executors

named under the Last Will and

Testament of the deceased

CITATION

Add: 3B, 3rd Floor, Sambhav House

Veera Desai Road, Andheri (West),

If you claim to have any interest in

the estate of the abovenamed

deceased you are hereby cited to

come and see the proceedings

In case you intend to oppose the

grant of Probate, you should file in

the Office of the Prothonotary and

Senior Master a caveat within 14

days from the service of this citation

upon you. "You are hereby informed that the

free legal services from the State Legal Services Authorities, High

Court Legal Services Committees

District Legal Services Authorities

and Taluka Legal Services

Committees as per eligibility criteria

are available to you and in case

you are eligible and desire to avai

the free legal services, you may

contact any of the above Lega

Witness SHRI DIPANKAR DATTA

Chief Justice at Bombay aforesaid

For Prothonotary and Senior

this 1st day of September, 2021.

Services Authorities/Committees

before the grant of Probate.

2. Jiten Rameshchandra Shah

(West), Mumbai- 400 053

Dharmen Ramesh Shah,

abovenamed

1. ALL CONCERNED,

Mumbai-400053.

For, Dinesh Gandhi & Associate

Chartered accountant

(N.C. Gandhi)

Decease

... Petitioner

Partner

Shri Navinchandra Popatlal Doshi

Place: Mumbai

Date : 07/09/2021

owned by Shri Deepak Agarwal

The Society issued Letter of allotment dated 11/11/1990 to Mr. Vinay Dharamshi Khatau for possession of above said flat. Opera House, Mumbai 400004 within 14

Mr. Vinay Dharamshi Khatau declared that the original allotment letter issued by the Society Charkop Lands End CHS Ltd., in the Year 1990 in favour of him has been

Exchange of Flat No. 51A and 52A togethe lost/misplaced and is not traceable. measuring above 1674 sq.ft. carpet area or the 5th floor of Nav Shantinagar Co.op. Hsg All persons having any claim on the said flat

or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, maintenance possession, gift, trust, easement or otherwise are requested to inform me about the same in writing at my office No. D-44, Gajanar

Vijay CHS Ltd., Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Flat No. 101A measuring above 837 sq.ft. carpet area on the 10th floor of Nav Mumbai - 400 067, together with notarized

true copies of the documents in support o such claim within fourteen days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be taker into consideration and any such claim shall be deemed to have been waived.

Dated this 07 day of September 2021 Sd/

> Vijay G. Gangan Advocate



NOTICE is hereby given that Mr. Roshan Mahadev Jadhav, Mr. Sandesh Pandit Mhatre, Mr. Sainath Pandit Mhatre of Thane have agreed to sell, convey and transfer the immovable property (more particularly described in the Schedule hereunder written) to our client free of all charges encumbrances and lien etc..

All persons/entities having any share right, title, claim, objection, benefit demand and/or interest in respect of the under mentioned property or any part thereof by way of sale, exchange let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release relinguishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge maintenance, easement, trust muniment, occupation, possession, acquisition, requisition, custody of original title deeds, family arrangement / settlement, litigation or any other method through any agreement. deed, document, writing, conveyance deed, devise, decree or order of any Court of Law, contracts/agreements development rights, partnership or encumbrance or otherwise or whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within Ten (10) days from the date of the publication of the public notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandor

## SCHEDULE

ALL THOSE piece and parcels of land admeasuring 20 Guntha (Ares) bearing Survey No. 145, Hissa No. situated at Village- Guravali Taluka-Kalyan, District-Thane (Maharashtra) and bounded by: North: Main Road East: Open land

of Ms Rukhmini Vittal Kode, Anita Ananta Kode & amp; ors

South: Temple West: Mr. Open and of Vinay Hari Om Diwedi Dated this 6 th day of September 2021.

Name and address of Advocate Ram I Ramrakhiani

Advocate for Purchase

102, Omex Apartments,

Sahar Road, Koldongari, Andheri (east), Mumbai 400 069.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all

concerned that our Client MR. ATUL ISHWARLAL PARIKH,

owner of Block No. A/23/91,

ement No. 91 having address

RAJAWADI CO-OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD..

Chitrajan Nagar, Ghatkopar East

Mumbai- 400 077 (hereinafter

referred to as the said premises)

has misplaced the Original Articles

of Agreement dated 02/01/1992

which was duly executed by and between SHRI. MOTILAL

WADHUMAL MANIKANI (being

he transferor therein) and Mr. Atu

Ishwarlal Parikh (being the

transferee therein) with respect to

the said premises for which NC

dated 02/09/2021 bearing No

1439/2021 have also been filed a

Tilak Nagar Police Station,

Chembur regarding misplaceme

of the Original Agreement. Any Party/Person either having or

claiming any right, title, estate or

interest claim or demand of any

nature whatsoever into, over or

upon the said property or any

part thereof, whether by way of

Zonal Office (Mumbai), 3, Walchand Hirachand Marg, Ballard Pier,Mumbai 400 001, Maharashtra, India बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda Tel : 91-22 42060703 Fax : 91-22 2261 1259 E Mail : gm.gmz@bankofbaroda.com Thronton finn and the state Web : www.bankofbaroda.com

# **COE LETTER**

#### MZ:RECY:21-22:COE Letter:164 1. M/s.Vaidehi Dyechem

- 102/A, Nazrana Appt, Shantawadi Lane, J P Road, Andheri West, Mumbai 58 Mr. Rajesh H. Dahanukar 16/A, 5th Floor, Sagar Sanjob CHSL, Picnic Cottage, Seven Bunglows, Andheri West, Mumbai – 61
- Mr. Ashish N. Duta 201, Awing, Arihant CHSL, Building No.12, Asha Nagar, Jain Derasar Lane, Kandivali East, Mumbai 101 Mrs. Nandini A. Dutta

201, Awing, Arihant CHSL, Building No. 12, Asha Nagar, Jain Derasar Lane, Kandivali East, Mumbai - 101

#### Dear Sir,

Re: Declaration of account M/s.Vaidehi Dyechem and its proprietor/guarantors as wilful defaulter

Ve refer to our show cause notice no. MZ:RECY:20-21:90 dated 06.10.2020 for declaring M/s.Vaidehi Dyechem and its Proprietor Mr.Rajesh H Dahanukar and guarantor Mr.Ashish N Dutta and Mrs. Nandini A Dutta as wilful defaulters on the following grounds.

The borrower in collusion with guarantor has defrauded the Bank and mortgaged with bank the flat as a collateral security for availing the loan which was already mortgaged to Satara Sahakari Bank Ltd.

Borrower has sold the hypothecated stock without Bank's knowledge and misappropriated the funds by not depositing the same in the CC account

Borrower submitted a forged Society NOC for mortgage creation and share certificate with the bank with malafide intention.

As you are aware that our branch had sent the show cause notice referred abc registered post on 06.10.2020, which you have received on 13.10.2020. In response to SCN Mr Ashish N Dutta and Mrs Nandini A Dutta submitted their representation vide letter dated 15.10.2020 through Advocate Aditya Vijay Kadam Opportunity for personal hearing before the committee has been given or Opportunity for personal meaning before the committee has been given on 09.12.2020 but he had to leave for some urgent work and requested for one more opportunity for hearing. Hence another personal hearing opportunity was given on 04.08.2021 and meeting conducted via "Teams App", Mr. Ashish N Dutta appeared for the said meeting, but he could not justify the points mentioned in the SCN.

In the light of the aforesaid facts and circumstances, after hearing the borrow perusing the documents on record the Committee of Executives on Wilful Defaulters (COE) of bank has decided to declare M/s.Vaidehi Dyechem and its Proprietor Mr.Rajesh H Dahanukar and guarantor Mr.Ashish N Dutta and Mrs. Nandini A Dutta as 'Wilful Defaulters' on the grounds mentioned in the show cause notice, after concluding that the Firm has defaulted in meeting its payment/ repayment obligations to the lender and has siphoned off the funds so that the funds have not been utilized for the specific purpose for which finance was availed of, nor are the funds available with the firm/company in the form of other assets.

In terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire, you may send your further submission/representation, if any, for consideration by the Review Committee on Wilful Defaulters within -15- days from the date of receipt of this letter as to why your account and you be not classified by Bank as a Wilful Defaulter.

Please note that, in case your further submission/representation against the intention of Bank to declare you as a Wilful Defaulter is not received within -15- days from the date of receipt of this letter, it will be deemed that you have nothing to submit and the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank reserves the Right to publish the name and photograph of Wilful Defaulter in News Paper and will initiate the necessary recovery action as pe extant guidelines issued by Reserve Bank of India.

**K**P

MULLER & PHIPPS (INDIA) LTD

Read Office : 204, Madhava, Bandra Kurla Complex

Near Family Court, Bandra East, Mumbai 400 051

Tel : 022-26591191

CIN: L63090MH1917PLC007897

NOTICE OF 104th ANNUAL GENERAL MEETING,

**REMOTE E-VOTING INFORMATION** 

AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 104th Annual General

Meeting ("AGM") of the Muller and Phipps India Limited

("Company") will be held on Thursday September 30, 2021 at

4.30 p.m through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual

Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of

the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder

and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations 2015 (Listing Regulations), read with Ministry of

Corporate Affairs (MCA) Circular No.20/2020 dated May, 2020,

Circular Nos.14/2020,17/2020 and 2/2021 dated 08th April, 2020,

13th April, 2020 and 13th January, 2021 respectively (collectively

referred to as "relevant circulars") to transact the businesses set

forth in the Notice convening the AGM. The members will attend

the AGM through VC/OAVM at https://www.evoting.nsdl.com.

Members participating in the meeting through VC/OAVM facility

shall be reckoned for the purpose of the quorum under section

In compliance with the relevant circulars , the Notice of the AGM

and Annual Report 2020-21 has been sent on 06th September

2021 to the members whose Email addresses are registered

with the Company / Depository Participant(s). The aforesaid

documents are also available on the website of the Company i.e.

www.mulphico.co.in and the website of the stock exchange where

the shares of the company are listed i.e. www.bseindia.com as

103 of the Act.

This communication is issued as per the directions of the Committee of Executive on Wilful Defaulters (COE). This is for your information.

sd/-(Sneha Jaln) Chief Manager Recovery Dept, Mumbai Zone

Yours faithfully

FUTURISTIC SECURITIES LIMITED CIN: L65990MH1971PLC015137 Regd. Off. : 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West). Mumbai-400 016 Tel. : 022 24476800 Fax : 022 24476999, Email : futuristicsecuritieslimited@yahoo.in, Website : www.futuristicsecurities.com

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | TUESDAY | SEPTEMBER 7, 2021

Date: 24.08.2021

## NOTICE

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting of the Company (AGM) will be held at 301/302, Ashford Chambers (City Light Cinema Building), Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 on Thursday, September 30, 2021 at 4.00 p.m.to transact the businesses as per the Notice annexed to the Annual Report to be sent to the Members of the Company. The said Notice along with proxy form, attendance sheet and annual report has been dispatched to all the members on their registered address on September, 2021.

A member entitled to attend and vote at meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member of the Company. Proxies, in order to be effective, should be deposited at the registered office of the Company, duly completed and signed, not less than 48 hours before the commencement of the meeting.

Book Closure : Pursuant to section 91 of the Companies Act. 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2021 to September 30, 2021 (both days inclusive) for the purpose of forthcoming AGM.

E-Voting : In compliances of the Section 108 of the Companies Act. 2013 and Rules made thereunder, Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility provided by the CDSL to its members to cast their vote electronically on the resolutions set out in the Notice of the AGM.

The voting period begins on September 27, 2021 at 9.00 a.m. and ends on September 29, 2021 at 5.00 p.m. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 23, 2021 may cast their vote electronically.

Any person, who acquire shares of the Company and becomes a member after the dispatch of the AGM Notice and holds shares as on cut-off date, may obtain their login details by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com/gamare@unisec.in.

The members who will be attending the AGM and who have not cast their vote through e-voting shall be able to exercise their voting right at AGM. The facility for voting through poll paper shall be made available at the venue of AGM. The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote at the AGM.

M/s. Roy Jacob & Co, Practicing Company Secretaries (COP No.: 8220) has been appointed as scrutinizer for overseeing/conducting the remote e-voting and voting process in a fair and transparent manner.

The result of the e-voting/voting at the AGM shall be submit to stock exchange not later than forty eight hours from the conclusion of AGM. The results alongwith with the scrutinized report shall be placed on Company's website and communicated to BSE Limited.

Date : September 6, 2021

Place : Mumba

By order of the Board For FUTURISTIC SECURITIES LIMITED

> Pradeep Jatwala Director DIN:00053991

THE RAVALGAON SUGAR FARM LTD. Regd. Office & Factory: Ravalgaon - 423108,

Taluka Malegaon, District Nasik, Maharashtra Corporate Office: 52,5th Floor, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai - 400 005 Tel: (022) 22184291 CIN - L01110MH1933PLC001930 Website: www.ravalgaon.in

#### **NOTICE OF THE 86TH ANNUAL GENERAL** MEETING TO BE HELD THROUGH VIDEO **CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS**

Notice is hereby given that the 86th Annual General Meeting (AGM) of Members of The Ravalgaon Sugar Farm Limited is scheduled to be held on **Tuesday, September 28, 2021 at 2:00 p.m.** IST, through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") convened in compliance with the Ministry's General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and after due examination, it has been decided to allow companies whose AGMs were due to be held in the year 2020, or become due in the year 2021, to conduct their AGMs on or before 31.12.2021, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 as per MCA circular no. 02/2021 dated January 13, 2021. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM. The deemed venue for the AGM shall be the Corporate Office of the Company.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only through electronic mode to those Members whose email address are registered with the Company/ Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual report 2020-21 is available on the Company's website www.ravalgaon.in, websites of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

JAGDISH DEVADA AS PER MY AADHAR CARD NUMBER 354582545737 CL-939 I SHABANA ABDUL GHANI HAVE CHANGED MY NAME TO SHABANA ABDUL GANI SHAIKH AS PER AADHAR CARD. CL-973 I HAVE CHANGED MY NAME FROM AMIT DHANSUKHLAL KHARVA TO AMIT DHANSUKH KHARWA AS PER CL-974 DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM NADEEM AYYUBMIYA PEDEKAR TO NADIM AYYUBMIYA PEDEKAR AS PER DOCUMENT. CL-974 A I HAVE CHANGED MY NAME FROM ALIM ALI MOBIN AHMED CHAUDHARY TO ALIM ALI MOBIN AHMED CHOUDHARI AS PER DOCUMENT. CL-974 B

## Mayur Floorings Limited

Regd Office : 4 & 5, Near Advani Oeirlicion, LBS Marg, Bhandup (West) , Mumbai 400078 Phone No : 022-25968006, 25964268. Email: mayurflooringslimited@rediffmail.com. Website: www.mayurfloorings.com CIN L999999MH1992PLC064993 Notice

Notice is hereby given that the 29<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of Mayur Flooring: Limited will be held on Monday, 27<sup>th</sup> September, 2021, at 10.00 A.M. through video conferencing (VC) other Audio-visual means to transact the business mentioned in the lotice of AGM sent along with the Explanatory Statement, Director's Report, Auditor' Report and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ender March 31, 2021. Notice of AGM and Annual Report for 2020-21 have been sent through electronic mode on 4th September to all those shareholders who have registered their nail address with the depositories or with the Company. The Annual Report is available o He Company's website: www.mayurfloorings.com. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companie

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than the video conferencing mode of AGM ("remote e-voting") provided by CDSL, on all the resolution set forth in the Notice.

The details of remote e-voting are given below:

Place : Mumbai

Date : 04.09.2021

- 1. The remote e-voting will commence on Friday, September 24, 2021 (9.00 am) and end on Sunday, September 26, 2021 (5.00 pm). The e-voting module shall b disabled for voting thereafter.
- 2. The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. September 20, 2021. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently. 3. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Membe
- after August 27, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, September 20, 2021, may obtain the login details by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com
- The facility of joining the 29<sup>th</sup> AGM through VC/OAVM will be opened 15 minutes before the Scheduled start time and will remain open for 15 minutes after commencement of the 29<sup>th</sup> AGM. i.e. from 09:45 a.m. to 10:15 a.m. by using the login credentials.
- 5. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the meeting
- 6. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM by shall not be entitled to cast their vote again in the meeting.

n case of queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Rakesh Dalv Manager, (CDSL), Central Depository Services (India) Ltd., A wing, 25th Floron, Marathol Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 40001 r send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members of the company wi emain closed from the September 21, 2021 to September 27, 2021. This public Notice is also available on company's website. www.mayurfloorings.com

For Mayur Floorings Limited

Mahavir N Sundrawa

Directo

Seema Chopda Advocate for the Petitioner

Master

No.

SEALER

PUBLIC NOTICE

Re: Flat No. 1201 on the 12th floor in B-Wing of 'Aaditya Tower' alongwith one Parking Space No. 33B situated at Sadanand Wadi, Vithalbhai Road, Girgaon Patel Mumbai-400 004 in Mumbai City District and 5(five) shares of Rs. 50/- each "Aaditva Co-operative Housing Society Limited' bearing Distinctive Nos. 336 to 340 comprised in the duplicate Share Certificate

original Share Certificate No. 044 for shares bearing Distinctive Nos. 216 to 220 (collectively "Property") Mr. Ajay Puranchand Agrawal and Mrs. Meena Ajay Agrawal, who purchased on ownership basis the captioned Property vide an Agreement dated 28th December 2004 registered under

No. 068 issued in lieu of the

BBE-1-11089-2004 from Messrs Star Developers for the consideration and upon the other terms and conditions as mentioned therein and who are absolutely entitled to the ownership thereof, have now agreed to grant sell transfer to my clients the captioned Property free from encumbrances.

known to me in writing, supported

with the original documents.

within 14 (fourteen) days from

publication hereof, failing which it

will be presumed that there is no

claim, right, title and/or interest of

anyone over the captioned

Property or any part thereof, and

the same, if any, have been

waived and abandoned to al

intents and purposes and the

intended sale and transfer of the

captioned Property will be duly

Mumbai, Dated this 6th day of

DHIREN HEMENDRA NANDU

515, Sir Vithaldas Chambers

16, Mumbai Samachar Marg

Advocate & Solicitor

Mumbai-400001

completed accordingly.

September 2021.

inheritance, mortgage, sale, agreement for sale, transfer, All person or persons having any assignment, lease, sublease, right title interest claim or demand into upon against or in respect of license, sub-license, lien, charge trust, maintenance, easement, gift the captioned Property or any part lis-pendens, decree or order of an thereof by way of sale exchange

adjudicating authority, exchange, mortgage charge gift trust inheritance possession lease lien partition, power of attorney, Will, bequest, FSI, tenancy, or otherwise howsoever are development rights, family hereby required to make the same

arrangement/ settlement. ossession, allotment or otherwi howsoever against the said

operty and has obtained or found the said missing Original

Agreement are hereby required to nake the same known in writing t MAKWAANA N ASSOCIATES, Advocates Bombay High Court having address at Office No. 53 Annapurna Industrial Service CSI Tilak Road, Ghatkopar East,

Mumbai-400 077. within 15 (fifteen) days from the date of publication hereof.

MAKWAANA N. ASSOCIATES Office No. 53, Annapurna Industrial Service CSL. Tilak Rd Ghatkopar East, Mumbai 400077

Place : Mumbai

Date: 06-09-2021

well as on the website of National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules , 2014, as amended, and Regulation 44 of listing Regulation, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form as on September 22, 2021 (cut off date) for casting their votes electronically on each item as set forth in the Notice of the AGM through electronic voting system provided by NSDL. The voting rights of the members shall be in proportion of their shareholding in the paid -up equity share capital of the Company as on the cut of date September 22, 2021. Mr. Rajesh Kanojia, Advocate, has been appointed as the scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and the members attending the AGM who have not caste their vote(s) by remote e- voting will be able to vote at the AGM. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote- voting but shall not be allowed to vote again in the meeting. Information and instructions including details of the User ID and password relating to e-voting have been set forth in the Notice of the AGM. The same login credentials may be used for attending the AGM through VC/OAVM. Detailed process and manner of remote e-voting and e-voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM.

The remote e-voting period commences on Monday September 27, 2021 at 10.00 a.m and ends on Wednesday September 29, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e-voting period, members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut -off date September 22, 2021, may cast their votes electronically. The votes once cast by the members, cannot be changed or cancelled. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the company after dispatch of the notice and holding shares on the cut-off date i.e. September 22, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through remote e-voting.

In case of any queries or issues pertaining to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.nsdl.com or call on Toll free No:-1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in . Any query or grievance connected with the remote evoting may be addressed to Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound , Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Email : evoting@nsdl.co.in

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the provisions of Listing Regulations, the Register of Members of the Company will remain closed from September 23, 2021 to September 30, 2021 (both days inclusive).

For Muller and Phipps India Limited

Milan Dala Director DIN: 00062453

#### Facility of remote e-voting and e-voting during the AGM:

Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally, Company is providing facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Those members, who shall be present in the meeting through VC/OAVM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM ("e-voting").

Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 22, 2021 to Tuesday, September 28, 2021, both days inclusive

If your email ID is already registered with Company/Depositories, login details for e-voting are being sent on your registered email address.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with M/s. Freedom Registry Limited / Depositories.

The details of remote e-voting are given below:

1. The remote e-voting period commences on Friday, September 24, 2021 at 10:00 A.M. and ends on Monday, September 27, 2021 at 5:00 P.M. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on Wednesday, September 22, 2021 i.e. cut-off date may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

2. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after Friday, September 03, 2021 i.e. cut-off date for dispatch of the Notice may obtain the login details by writing to the Registrar and Share Transfer Agent at support@freedomregistry.co.in

In case you have not registered your email address with the RTA / Depositories for obtaining Annual Report and user id/password for e-voting on the Resolutions proposed in this Notice, please follow the instructions given below:

1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.

2. For Demat shareholders, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id.

3. Contact details for grievance: Unit: The Ravalgaon Sugar Farm Limited REGISTRAR & SHARE TRANSFER AGENT Freedom Registry Ltd. Plot No. 101/102, 19th Street, MIDC Industrial Area, Satpur, Nashik – 422007 Tel No: (0253) 2354032 Fax No: (0253) 2351126.

By Order of the Board of Directors For The Ravalgaon Sugar Farm Ltd. Sd/-Place : Mumbai Harshavardhan B. Doshi Chairman and Managing Director Dated : September 7th, 2021

#### मत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री हावकोप्लास्ट इन्वेस्टमेंट्स ॲण्ड ट्रेडिंग लिमिटेड FUTURISTIC SECURITIES LIMITED कार्यालय : मॉल ऑफिस, २रा मजला, वेस्ट पायोनियर Kotak Kotak Mahirde कोटक महिंद्रा बँक लिमिटेड CIN: L65990MH1971PLC015137 मेट्रो जंक्शन मॉल, नेतिवली, कल्याण (पू.) ठाणे-४२१ ३०६. • दू. क. : (०२२) २२८३ ७६५८ • फॅक्स क.: (०२२) २२८७ ३१७४ Regd. Off. : 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, नोंद. कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड - ४०० ०५ •सीआबायल का. : युप-१९००एमएव१९९९पीएलसी११८१२ • ईमेल आबकी : ho@hawcoindia.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही वलब हाऊल, रेसिडेंसी जेत Mahim (West), Mumbai-400 016 Tel. : 022 24476800 Fax : 022 24476999, otak Mahindra Bar **शाखा कार्यालय :** ५ वा मजला, ॲडमास प्लाझा, १६६/१६, सीटीएस रोड, कलिना, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००९८ स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना टॉकर ए च्या बाजूला, वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रा. लि. च्या मेट्रो जंक्शन ऑल जराळ, नेतिवली, कल्याण ४२९ ३०६ येथे गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता दिनांक २९ ऑगस्ट २०२९ रोजीच्या सूचने Email : futuristicsecuritieslimited@yahoo.in, दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. Website : www.futuristicsecurities.com २००२ अन्वये नियम ८ (५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये नमूद केलेले का काज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. NOTICE स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना कंपनीने सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सविधा तिच्या सभासदां र्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्य Notice is hereby given that the 50th Annual General Meeting of the पुरविली आहे थावर मिळकती या तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा **इएसएसईएल** च्या नावे त्यांच्या कर्जाच्या Company (AGM) will be held at 301/302, Ashford Chambers (City Light Cinema Building), Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 , ए. रिमोट ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ २७ सप्टेंबर, २०२१ (स. ९.०० भाप्रवे भेहस्तांकनाला अनुसरुन १८.०८.२०२१ रोजी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतल बी. रिमोट ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ २९ सप्टेंबर, २०२१ (सायं. ५.०० भाप्रवे) महे, त्या मे. प्राईम एंटरप्रायझेस द्वारा तिचे प्रोप्रायटर श्री. हरजीत दर्शन उभी आणि सौ. बलविंदर सुरमिंदर \*रिमोट ई-मतदानाला सायं. ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही. 016 on Thursday, September 30, 2021 at 4.00 p.m.to transact the उभी, श्री. हरजीत दर्शन उभी आणि सौ. बलविंदर सुरमिंदर उभी यांच्याकडून कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, तारण सी. कट ऑफ तारीख : २४ सप्टेंबर, २०२१ businesses as per the Notice annexed to the Annual Report to be sent धनकोंना थकीत कर्ज खाते क्र. एलएनएएमयुएम००६१५-१६००००१९८ अंतर्गत वसूली पर्यंत पुढील प्रयोज डी. कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले सभासद रिमोट ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएमम to the Members of the Company. The said Notice along with proxy form. व्याजासह ०१.०९.२०२१ रोजीची रु. २८,०७,५९०/- च्या वसुलीकरिता ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०८.१०.२०२१ रोजी दु. १२.०० ते दु. ०१.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', ''जे काही आहे जसे आहे'' या तत्त्वावर विकण्यात येणार आहे. **राखीव किंमत रु.४५,००,०००/**– (रुपये पंचेचाळीस लाख मत पत्रिका मार्फत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. attendance sheet and annual report has been dispatched to all the ई. ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे, ते सभेला हजर राहू शकतात, परंतु पुन्हा त्यां members on their registered address on September, 2021. मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत A member entitled to attend and vote at meeting is entitled to appoint a ।ात्र) आणि इसारा अनामत रक्कम रु. ४,५०,०००/– (रुपये चार लाख पंत्रास हजार मात्र) असेल आणि ईअर सह एफ.वित्तीय वर्ष २०२०-२०२१ चा कंपनीचा वार्षिक अहवाल त्यासोबत एजीएम सूचना समाविष्ट रिमोट ई-मतदानार proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need केवायसी सादरीकरणाची अंतिम तारीख ०७.१०.२०२१ रोजी सायं ७ वा. (भाप्रवे) पर्यंत. प्रक्रिया एनएसडीएल वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. not be a member of the Company. Proxies, in order to be effective, मेळकतीचे वर्णन: ठाणेचा जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील आणि ठाणे महानगरपालिकेचया हद्दीतील नी. ज्या सभासदांनी कंपनीचे शेअर्स वार्षिक अहवाल पाठविल्या नंतर संपादित केले आहे आणि सभासद बनले आहे should be deposited at the registered office of the Company, duly hावेसर, घोडबंदर रोड येथे स्थित वसलेल्या आणि अशा सर्व्हे क्र. १७२ (भाग) आणि १७३ (भाग), गाव आणि कट ऑफ तारीख असणारे सभासद evotina@nsdl.co.in येथे विनंती पाठवन एनएसडीएल कडन रिमो completed and signed, not less than 48 hours before the ई मतदानाकरिता त्याचा / तिचा लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात. कावेसर धारक जमिनीच्या प्लॉटवर उभ्या ''रुतु एन्क्लेव्ह एफ टाईप को−ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट commencement of the meeting. न.'' मधील बिल्डिंग क्र. एफ२ च्या ५ व्या मजल्यावरील मोजमापित ४२५ चौ.फू. म्हणजेच ३९.४९ रेमोट ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद सामान्य प्रश्नांचा संदर्भ घेऊ शकतात आणि रिमो ई-मतदान युझर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र Book Closure : Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 चौ.मी (चटई), फ्लॅट क्र. ५०३ धारक सर्व तो परिसर. and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of कर्जदारांनचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्य ८००-१०२-०९९० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल पाठवावा. सभासद श्रीम. सोनी सिंग Members and Share Transfer Books of the Company will remain closed रतुदींकडे वेधण्यात येत आहे. सर्व सामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांनी नोंद घ्यावी की, जर सहायक व्यवस्थापक यांना सुद्धा (०२२) २४९९ ४५४५ येथे संपर्क करु शकतात, त्या सुद्धा रिमोट ई-मतदानाः from September 24, 2021 to September 30, 2021 (both days inclusive) ू दर लिलाव हा कोणत्याही कारणाने अयशस्वी झाला तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे तारप for the purpose of forthcoming AGM. हेतसंबंधाची अंमलबजावणी करतील. E-Voting : In compliances of the Section 108 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, Regulation 44 of SEBI (LODR) विक्री अंतर्गत मत्तेच्या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण/आवश्यकता असल्यास बोलीदार श्री. **राजेंदर दहिया (+**९१ मत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री ८४४८२६४५,१५) श्री. गुरुपाल सिंग (+९१ ७८८८४३०२५०) आणि श्री. कुण्पाल शाह (+९१ ९१५८६६००१७) यांना संपर्क करु शकता. विक्रीच्या तपशिलवार अटी व शर्तीसाठी कुपया कोटक महिंद्रा बैंकेची कोटक महिंदा बँक लिमिटेड Regulations, 2015, the Company is pleased to provide remote e-voting Kotak Kotak Mahire बसाईट म्हणजेच <u>www.kotak.com</u> आणि/किंवा <u>https://bankauctions.in</u> येथे पुरविलेल्य facility provided by the CDSL to its members to cast their vote **नोंद, कार्यालय**ः २७ बीकेसी, सी-२७, बी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), युंबई, महाराष्ट्र, पिन कोड – ४०० ०५१ **शाखा कार्यालय**ः ५ वा मजला, ॲडमास प्लाझा, १६६/१६, सीटीएस रोड, कलिना, सांताङ्कुष्ठ पूर्व, सुंबई–४०००९८ electronically on the resolutions set out in the Notice of the AGM. https://www.kotak.com/en/bank-auctions.html लिंकचा संदर्भ घ्यावा. lotak Mahindra Bank प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड The voting period begins on September 27, 2021 at 9.00 a.m. and ends स्थळ : ठाणे, दिनांक : ०४.०९.२०२१ स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना on September 29, 2021 at 5.00 p.m. During this period shareholders' of दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट the Company, holding shares either in physical form or in dematerialized २००२ अन्वये नियम ८ (५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) अन्वये यूनियन बेंक 🕖 Union Bank form, as on the cut-off date i.e. September 23, 2021 may cast their vote स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना electronically. Sandhra Corporatio सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्य Any person, who acquire shares of the Company and becomes a member after the dispatch of the AGM Notice and holds shares as on स्थावर मिळकती या तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा **एसबीएफसी** च्या नावे त्यांच्या कर्जाच्य वर्तक नगर शाखाः अभिहस्तांकनाला अनुसरुन २०.११.२०२० रोजी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतल एस-३, १-४, वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स, वर्तक नगर, ठाणे (प.). जि. ठाणे-४०० ६०६ cut-off date, may obtain their login details by sending a request at आहे, त्या श्री. रमेश कुमार गेहलोत (रमेश कुमार कपुरजी गेहलोत असे सुद्धा ज्ञात), सौ. आशा देवी गेहलोत, [नियम-८(१)] helpdesk.evoting@cdslindia.com/gamare@unisec.in. श्री. रमेश कुमार गेहलोत यांच्याकडून कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. तारण धनकोंना थकीत कर्ज खाते क The members who will be attending the AGM and who have not cast **पीआर००३८७९०९ अंतर्गत** वसूली पर्यंत पुढील प्रयोज्य व्याजासह ३०.०८.२०२१ रोजीची रू कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) their vote through e-voting shall be able to exercise their voting right at २१,९४,४४९.८१/- च्या वसुलीकरिता ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २८.०९.२०२१ रोजी दु. १२.०० ते याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया,** वर्तक नगर शाखा चे प्राधिकृत अधिकारी <sup>;</sup> र २, २, ०, ०० २, ८२ / / जा अनुस्तिमार्था र मनिदाज्या जनवस्त्र विस्तारसङ् २. ०२, २०११ राजा ३, १२, २००० दु. ०९.०० द्**रपया** 'जे आहे वेथे आहे'', 'जे आहे क्से आहे', 'जे काही आहे ससे आहे'' या तत्त्वावर विकप्सा येणार आहे. **राखीव किंमत रु.९,९०,००**०/ – आणि इसारा अनामत रक्कम रु. ९९,०००/ – असेल आणि ईअर AGM. The facility for voting through poll paper shall be made available n्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट<sup>ँ</sup> ऑफ सिक्युरिर्ट at the venue of AGM. The members who have already cast their vote इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट सह केवायसी सादरीकरणाची अंतिम तारीख २७.०९.२०२१ रोजी सायं ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत. through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled ल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७.०४.२०२१ रोजी एक मागण to cast their vote at the AGM. मिळकतीचे वर्णन: बळीराज अपार्टमें, चिंचपाडा, काटेमानिवली, कल्याण पूर्व, ठाणे, महाराष्ट्र४२१ ३०६ सूचना जारी करून कर्जदार श्री. रविंद रमेश कोयंडे, श्री. किशोर रमेश कोयंडे आणि सौ. लक्ष्मी रमेश M/s. Roy Jacob & Co, Practicing Company Secretaries (COP No.: 8220) अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ५२५ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र ४८.७७ चौ.मी. शी समतुल्य, तिसऱ्या कोयंडे यांना सदर सूचनेत दिलेल्या रु. १८,६३,७२५.५४/- (रुपये अठरा लाख त्रेसष्ट हजार सातशे has been appointed as scrutinizer for overseeing/conducting the remote मजल्यावरील फ्लॅट क्र. ए/३०३ चे सर्व ते भाग आणि विभाग. चवीस आणि चौपन्न पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासe-voting and voting process in a fair and transparent manner. The result of the e-voting/voting at the AGM shall be submit to stock कर्जदारांनचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्य ० दिवसांत करण्यास सांगितले होते तरतुदींकडे वेधण्यात येत आहे. exchange not later than forty eight hours from the conclusion of AGM. सर्व सामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांनी नोंद घ्यावी की, जर सदर लिलाव हा कोणत्याई मीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या The results alongwith with the scrutinized report shall be placed on कारणाने अयशस्वी झाला तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे तारण हितसंबंधाची अंमलबजावर्ण Company's website and communicated to BSE Limited. मिळकतीचा **कब्जा** त्यांना सदर अधिनियमच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ९ By order of the Board For FUTURISTIC SECURITIES LIMITED विक्री अंतर्गत मत्तेच्या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण/आवश्यकता असल्यास बोलीदार श्री. राजेंदर दहिया (+९१ अन्वये प्राप्त त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ४ **सप्टेंबर, २०२१** रोजीस घेतला आणि manner of cast VC/OAVM. ८४४८२६४५१५), श्री. राजेश माळी (+९१७७३८०४८५८५), श्री. गुरपाल सिंग (+९१७८८८४३०२५०) नेम्नस्वाक्षरीकारांना हस्तांतर केला. Place : Mumba यांना संपर्क करु शकता. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य विक्रीच्या तपशिलवार अटी व शर्तींसाठी कृपया कोटक महिंद्रा बँकेची वेबसाईट म्हणजेच www.kotak.com Pradeep Jatwala

आणि/किंवा <u>https://bankauctions.in</u> येथे पुरविलेल्या <u>https://www.kotak.com/en/bank-auc</u> tions.html लिंकचा संदर्भ घ्यावा. प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

स्थळ : ठाणे, दिनांक : ०४.०९.२०२१

K9 मुलर अँड फिप्स (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : २०४, माधव, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स

कौटुंबिक न्यायालयाजवळ, वांद्रे, पूर्व, मुंबई ४०० ०५१ दरध्वनी क्रमांक : ०२२ - २६५९१९९१ सीआयएन : एल ६३०९० एम एच १९१७ पीएलसी ००७८९७

१०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान आणि

बुक क्लोजर यांची माहिती याद्वारे सूचित करण्यात येते की, मुलर अँड फिप्स (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') यांची १०४ वी वार्षिक सर्वासाधारण सभा मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाण

वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेलं विविध नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) तसेच त्यासह वाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेली परिपत्रके (''एमसीए'') क्रमांक २०/ २०२० दिनांकीत मे २०२०, परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, १७/ २०२० आणि ०२/ २०२१ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, आणि १३ जानेवारी २०२१ अनुक्रमे (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख संबंधित परिपत्रके असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन https ://evoting. nsdl.com यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

संबंधित परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच २०२०- २१ साठीचा वार्षिक अहवाल अशा सभासदांना दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी पाठविण्यात आलेला आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी, डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेले आहेत. वरील प्रमाणे नमूद केलेली पत्रके कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.mulphico.co.in येथे तसेच जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत केलेले आहेत त्या भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.bseindia.com</u> त्याच प्रमाणे नॅशनल सिक्यूरिटी डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदी तसेच त्यासह वाचा कंपनीज ( मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेश ) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आणि लिस्टिंग रेग्युलेशन चा नियम ४४ कंपनी आपल्या सभासदांना ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात २२ सप्टेंबर २०२१ रोजी उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रत्येक विषयावर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दरस्थ इ मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदाचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून हरी राजेश कनोजिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि असे सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान प्रक्रियेचा अवलं करून मतदान करू शकतात. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. माहिती आणि सूचना ज्यात ई-मतदानासाठी आवश्यकअसलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला तपशील यांचा समावेश आहे, तो वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत टेण्यात आलेला आहे. तेच लॉग इन क्रेडेन्शियल्स वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी वापरता येतील. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, डिमॅट स्वरूपात आहेत तसेच ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आलेला आहे. दूरस्थ इ मतदान कालावधीला सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल. दूरस्थ इ मतदान कालावधीत असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख २२ सप्टेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत, ते इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि तिच्याकडे कट ऑफ तारीख २२ सप्टेंबर २०२१ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत तर अशी व्यक्ती दूरस्थ ई-मतदानासाठी आवश्यक असलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड <u>evotingnsdl.co.in</u> या पत्त्यावर विनंती पात्र पाठवून प्राप्त करू शकते. जर एखादी व्यक्ती दूरस्थ ई-मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी वापरू शकते. दूरस्थ इ मतदानासंदर्भात कोणत्याही शंका असतील तर सभासद <u>www.nsdl.com</u>या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंवा टोलफ्री क्रमांक १८०० - २२२ - ९९० येथे संपर्क साधू शकतात किंवा evotingnsdl. <u>co.in</u> येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी श्री सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३. इ मेल : evotingnsdl.co.in येथे संपर्क साधू शकतात.

दि रावळगाव शुगर फार्म लि. नोंदणी कार्यालय आणि फॅक्टरी : रावळगाव – ४२३१०८ तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र कॉर्पोरेट कार्यालय : ५२, ५ वा मजला, मेकर टॉवर 'एफ' कफ परेड, मुंबई - ४०० ००५, फोन : (०२२) २२१८४२९१

Director

DIN: 00053991

Date : September 6, 2021

Place : Mumbai

सीआयएन : एल०१११०एमएच१९३३पीएलसी००१९३० वेबसाईट : www.ravalgaon.in व्हिडिओ कॉन्फरसिंग/इतर ऑडिओ व्ह्युजवल मिन्स मार्फत

# होणाऱ्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, रावळगाव शुगर फार्म लिमिटेडच्या सभासदांची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या ५ मे. २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ चे जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ आणि काही असल्यास इतर प्रयोज्य सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० ('सेबी सर्क्युलर्स') (एकत्रित 'संबंधित सर्क्युलर्स' असा उल्लेख) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') च्या अनुपालनात पाहणी केल्यावर ज्या कंपन्यांच्या नियत एजीएम वर्ष २०२० मध्ये व्हायच्या होत्या त्या दिनांक १३ जानेवारी २०२१ च्या एमसीए सर्क्युलर क्र. ०२/२०२१ प्रमाणे. जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० च्या परिच्छेद ३ व ४ मध्ये दिलेल्या आवश्यक्तांनुसार ३१.१२.२०२१ किंवा त्यापूर्वी घेण्याची परवानगी दिली. व्हिडिओ कॉन्फरसिंग 'व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत मंगळवार, २८ **डिसेंबर, २०२१** रोजी दु. २.०० वा. भाप्रवे घेण्याचे नियोजित आहे.

संबंधित सर्क्यलर्सच्या अनपालनामध्ये एजीएमच्या सचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ हा कंपनी/डिपॉझिटरीजकडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्टॉनिक माध्यमाने पाठविण्यात आली आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ हा कंपनीची वेबसाईट www.ravalgaon.in, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com, आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com, वर उपलब्ध आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम स्विधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्याची यात आली आहे. व्हीसी/अे

तरतुर्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उत्त मेळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ** इंडिया, वर्तक नगर शाखा च्या रक्षम .र. १८,६३,७२५.५४/- (रुपये अठरा लाख त्रेसष्ट हजार **सातशे पंचवीस आणि चौपन्न पैसे मात्र)** च्या भाराअधीन राहील.

### तारण मत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. १०, मोज. ७८० चौ.फूट चटई क्षेत्र, १ला मजला, मातोश्री अपार्टमेंट, सव्हें क्र. ९, हिस्सा क्र. २, गाव-काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१ ३०२. दिनांक : ०४.०९.२०२१ सही/

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया ठिकाण : ठाणे




जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** ''ग्लोबल व्हिजन'', तिसरा मजला, इलेक्ट्रोंनिक सदन–२, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई–४०० ७१०, महाराष्ट्र, भारत. टेली: +९१-२२-६८२९३५०० ई-भेल: jilshares@gtlinfra.com सीआयएन: L74210MH2004PLC144367

कंपनीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानाच्या माहितीबाबतची सचन

<mark>याद्वारे आपणास सुचित करण्यात येते की, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची</mark> अठरावी (१८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ ला दुपारी दोन वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (न्हीसी) / अन्य दुकप्राव्य माध्यमातून (ओव्हीएएम) सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामाईक स्थळी होणार आहे. सभेचे स्थळ हे कंपनीचे नॉदणीकृत कार्यालय राहणार असून त्याचा पत्ता ग्लोबल व्हिजन, तिसरा मजला, इलेक्ट्रॉनिक सदन क्रमांक २, एम.आय.डी.सी., टी.टी.सी. इंडस्ट्रीयल एरिया, महापे नवी मुंबई-४००७१०, महाराष्ट्र, भारत.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ८ एप्रिल २०२० ला निर्गमित केलेले परिपत्रक क्र. १४/ २०२०, १३ एप्रिल २०२० चे परिपत्रक क्र. १७/ २०२०, ५ मे २०२० चे परिपत्रक क्र. २०/२०२० यांच्या एकत्रित ाचनासह १३ जानेवारी २०२१ चे परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ तसेच सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या १२ मे २०२० चे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ च्या एकत्रित वाचनासह १५ जानेवारी २०२१ चे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ यांच्या तरतुदीनुसार १८ व्या एजीएमच्या आयोजनाबाबत २ सप्टेंबर २०२१ रोजीची इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपातील नोटीस (आवश्यक असलेल्या सर्व माहितीसह), सभेच्या दिवशी होणाऱ्या सामान्य तसेच विशेष कामकाजाच्या टिप्पणीसह ३१ मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी लेखापरिक्षित केलेल्या कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाबरोबरच वित्तीय कामगिरी, संचालकांच अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल, कंपनी कारभार अहवाल आणि व्यवस्थापनाची चर्चा आणि विश्लेषण दस्तावेज यांच्यासह आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवाल कंपनी तसेच संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे आपल्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी केलेल्या सर्व सभासदांना त्यांच्या ई-मेल पत्त्यांवर दस्तावेज वितरित करण्यात आलेले आहे. इलेक्टॉनिक पध्दतीने कागदपत्रांच्या वितरणाचे हे काम ६ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झालेले आहे. छापील स्वरुपात प्रती पाठविण्याची पध्दत कोवीड-१९ च्या जागतिक महामारीच्या उद्रेकामुळे एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकानुसार स्थगित करण्यात आलेली आहे, याची कृपया र्नोंद घेण्यात यावी.



बोर्ड ऑफ इंडिया परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१( एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके), यांना अनुसरून ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर टान्स्फर एजंटस / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत केलेले आहेत अशा सभासदांना ् वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल यांची लिंक पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण केली आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रति सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया निलंबित करण्यात आली आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा समावेश आहे, तो कंपनीचे संकेतस्थळ <u>http ://www.iimindia.com / annual sreports.aspx</u> येथू तसेच स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची संकेतस्थळे अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> अनुक्रमे येथून तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ( एनएसडीएल ) यांचे संकेतस्थळ <u>https ://www.evoting.nsdl.com</u> येथून डाउनलोड करता येणार आहे.

याद्वारे पढे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८, तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारए सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांनी उपलब्ध करून दिलेली दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे.

दरस्थ ई–मतदान प्रक्रियेचे तपशील खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहेत :

- १) दरस्थ ई–मतदान प्रक्रियेला रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. या कालावधीनंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल.
- सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच ब्रधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात भागधारकांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यानही दरस्थ ई-मतटान सविधा उपलब्ध करू

याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१, आणि त्याच्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच लिस्टिंग रेग्युलेशन्स मधील तरतुदी यांना अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील.

मुलर अँड फिप्स (इंडिया) लिमिटेड यांच्या करिता मिलन दलाल स्थळ : मुंबई संचालक दिनांक : ०६-०९-२०२१ डीआयएन : ०००६२४५३ राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम २०१३ च्या १०३ अंतर्गत गणपुर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल.

### दूरस्थ ई−मतदान आणि एजीएम दरम्यान ई−मतदानाची सुविधा :

केंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८, कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुदींनुसार कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना दुरस्थ ई-मतदान सुविधा ('दुरस्थ ई-मतदान') पुरविली आहे. त्या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई–मतदान पद्धतीमार्फत (ई–मतदान) मतदानाची सुविधा पुरविली आहे. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर आहेत आणि दूरस्थ ई-मतदानामार्फत ठरावावर त्यांचे मतदान केलेले नाही आणि त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंध केलेला आहे ते एजीएम दरम्यान मतदान करण्यासाठी पात्र आहेत ('ई− मतदान').

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ अंतर्गत हि सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ दोन्ही दिवस मिळून पर्यंत बंद राहतील.

जर तुमच्या ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजकडे अगोदरच नोंदविलेला असेल तर ई-मतदानासाठी लॉगईन तपशिल हा तुमच्या नोंदणीकृत ई–मेल पत्त्यावर पाठविण्यात येईल. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना मे. फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड/डिपॉझिटरीज कडे ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.

दूरस्थ ई–मतदानाचा तपशिल खाली देण्यात आला आहे :

- द्रस्थ ई-मतदानाचा कालावधी **शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१** (स. ९.०० भाप्रवे) सुरु होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (सायं. ५.०० भाप्रवे) संपेल). सदर कालावधी दरम्यान कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात. त्यानंतर ई-व्होटींग मॉड्युल सीडीएसएल कडून मतदानासाठी निष्क्रिय केले जाईल.
- कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविण्याकरिता कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ नंतर कंपनीचे इक्विटी शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले आहेत ते support@freedomregistry.in येथे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांना लिहून लॉगईन तपशिल प्राप्त करू शकतात.

जर तुम्ही सदर सूचनेतील प्रस्तावित ठरावावर ई–मतदानाकरिता युजर आयडी/पासवर्ड आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आस्टीए/डिपॉझिटरीजकडे तुमचे ईमेल पत्ते नोंदविलेले नसतील तर कृपया खाली दिलेल्या माहितीचा अवलंब करावा :

१. प्रत्यक्ष भागधारकांसाठी कृपया कंपनी/आरटीए ईमेल आयडी कडे ईमेलद्वारे फोलिओ क्र. भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड कॉपी (पुढील आणि मागील), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) असे आवश्यक तपशिल पुरवावे.

- डिमॅट भागधारकांसाठी कृपया कंपनी/आरटीए ई-मेल आयडी कडे डिमॅट खात्याचा तपशिल (सीडीएसएल-१६ डिजिट लाभकारी आयडी किंवा एनएसडीएल-१६ डिजिट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत) परवावी.
- . तक्रारीकरिता संपर्क तपशिल

ठिकाण : मुंबई

दिनांकः ७ सप्टेंबर, २०२१

युनिट : दि रावळगाव शुगर फार्म लिमिटेड रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट

फ्रिडम रजिस्ट्री लि., प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वी स्ट्रीट, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपुर नाशिक - ४२२००७. फोन क्र. (०२५३) २३५४०३२, फॅक्स : (०२५३) २३५११२६.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे दि रावळगाव शुगर फार्म लि. करिता हर्षवर्धन बी. दोशी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

रजीएमची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालातील अन्य विभागांची माहिती कंपनी संकेतस्थळ www.gtlinfra.com तसेच कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या शेअरबाजारांच्या संकेतस्थळांव म्हणजेच बीएसई (www.bseindia.com)आणि एनएसई (www.nseindia.com) यांच्यासह सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) चे संकेतस्थळ www.evotingindia.com याव उपलब्ध आहे.

#### दुरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ च्या नियम २० मधील दुरूस्ती तसेच सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि माहिती प्रकटीकरणाची आवश्यकता) नियमावली, २०१४ मधील नियम ४४ तसेच अन्य इतर कोणत्याही लागू असलेल्या तरतुर्दीच्या वाचनासह कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार १८ व्या एजीएमसंदर्भात आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी सभासदांना दरस्थ ई-मतदानांच ार्यायाची सुविधा देत असून हे सर्व कामकाज सीडीएसएलने पुरविलेल्या ई-मतदान सेवेद्वारे पुर्ण केले जाऊ शकते. द्रस्थ ई-मतदानाची प्रक्रिया शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता (भा.प्र.वे.) सुरु होऊन मवार, २७ सप्टेंबर, २०२१ ला सायंकाळी पाच वाजता (भा.प्र.वे.) संपणार आहे. बुधवार, २२ सप्टेंबर २०२१ या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच कट-ऑफ मुदतीपर्यंत भौतिक अथवा डिमटेरियलाईइंड स्वरुपात समभाग धारण करणारे समभागधारक या कालावधीदरम्यान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आपले मतदान करु शकतील. मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानतंर दुरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया सीडीएसएलकडून खंडीत केली जाणार आहे.

एजीएम नोटीसच्या वितरणानंतर समभाग धारण करणारी आणि कंपनीची सभासद झालेली तसेच कट-ऑफ तारखेपर्यंत समभाग धारण करणारी व्यक्ती एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या ई-मतदानाच्या पध्दतीचे अनुकरण करु शकते.

दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातन आपल्या मतदानाचा हक्क न बजावलेल्या सभासदांसाठी एजीएमदरम्या-इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्याची सुविधा पुरविली जाणार आहे. एजीएमच्या आयोजनापुर्वी दुरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान केलेले सभासद एजीएमला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा तदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. सभासद सुचीत अथवा डिपॉझिटरीजच्या लाभधारक मालकांच्य रजिस्टरमध्ये निर्धारित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीच दूरस्थ ई-मतदानाच्या पुविधेसाठी अथवा एजीएमदरम्यान ई-मतदानाचा अधिकार बजावण्यास पात्र राहतील

नोंदणीकृत कंपन्यांकडून ई-मतदान सुविधा पुरविण्यासंदर्भात सेबीने ९ डिसेंबर २०२० ला निर्गमित केलेल्य परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ नुसार, डिमॅट खातेधारव आपल्या लॉगिन ओळखपत्राआधारे त्यांच्या संबंधित डिमॅट खाते अथवा डिपॉझिटरीजची संकेतस्थळे अथवा डिपॉझिटरी पार्टीसिपंट्सच्या माध्यमातून आपले मतदान करू शकतात. त्यासाठी त्यांना ई-मतदान सेवा पुरविणाऱ्य घटकांकडे (ईएसपी) पुन्हा नोंदणीची गरज नाही आणि याबाबतची पध्दत एजीएमच्या नोटीसमध्ये सविस्तरपण स्पष्ट करण्यात आलेली आहे. एजीएमची नोटीस आणि कागदपत्रे कंपनीच्या www.gtlinfra.com संकेतस्थळाव उपलब्ध आहेत.

एजीएममधील सहभाग आणि ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून ई-मतदान करण्याच्या पक्रियेसंदर्भात तुम्हाला काही शंका अथवा समस्या असल्यास तुम्ही <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावरील मदत विभागात (हेल्प सेक्शन) उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("FAQs") आणि ई-मतदान संदर्भपुस्तिकेचा आधार घेऊ शकतात अथवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> या पत्यावर ई-मेल पाठवू शकतात अथवा श्री. नितीन कुंदेर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२/३) यांच्याशी संपर्क साधू शकतात.

लेक्ट्रॉनिक मतदान पध्दत सुविधेसंदर्भात असलेल्या सर्व समस्यांबाबत श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेळ (पुर्व), मुंबई-४०००१३, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधावा अथवा helpdesk.evoting@cdslindia.com या पत्यावर ई-मेल पाठवावा अथवा ०२२-२३०५८५४२/ ४३ या क्रमांकावर दुरध्वनी करावा.

कंपनीचे रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधण्याचा पर्याय सभासदांना उपलब्ध आहे. त्यांचे कार्यालय पहिला मजला. भारत टिन वर्क्स बिर्ल्डींग. वसंत ओॲसिससमोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००५९, महाराष्ट्र या पत्यावर असून त्यांचा ई-नेल पत्ता <u>info@bigshareonline.com</u> अथवा +९१-२२-६२६३८२०० या दुरघ्वनी क्रमांकावर सभासद संपर्क साधू शकतात.

एमसीए आणि सेबीच्या लागू असलेल्या परिपत्रकांच्या अनुपालनानुसार कंपनीच्या सभासदांच्या माहिती तसेच लाभासाठी ही नोटीस निर्गमित करण्यात आलेली आहे.

- १. एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांना अनुसरुन १८ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून आयोजित करण्यात आलेली असल्याने सभासदांची व्यक्तिशः उपस्थित राहण्याची पध्दत स्थगित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एजीएमसाठी सभासदांकडून त्रयस्थ प्रतिनिधी (प्रॉक्झीज) नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नसल्याने प्रॉक्झी फॉर्म, उपस्थिती पावती आणि सभा स्थळाचा नकाशा (रुट मॅप) नोटीसला जोडलेले नाहीत.
- भौतिक स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांना विनंती केली जाते की त्यांनी वर नमुद केल्याप्रमा रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतर प्रतिनिधीला त्यांच्या पत्त्यात बदल असल्यास त्वरित माहिती कळवावी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग धारण करणारे सभासद असे तपशील त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट्सकर अद्ययावत करू शकतात.

स्थळ : नवी मुंबई

दिनांक : ६ सप्टेंबर, २०२१

जीटीएल इन्फ्रास्टक्चर लिमिटेडसार्ठ

स्वाक्षरी

नितेश म्हात्रे

कंपनी सचिव

देण्यात येणार आहे. आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुरस्थ ई–मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानाचा हक बजावू शकातात. ज्या सभासदांची नावे कट ऑफ तारखेला सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत असे सभासद दूरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधार सभेची सचना निर्गमित करण्याची एकिया

- पर्ण झाल्यानंतर कंपनीचे संभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी जिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत अशी व्यक्ती एनएसडीएल यांना evotingnsdl.co.in या पत्त्यावर विनंती करून दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करूँ शकते किंवा एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेला टोलफ्री क्रमांक : १८०० - १०२० - ९९ आणि १८०० - २२ - ४४- ३० येथे संपर्क साधू शकते. अशा व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.
- ४) असे सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे अशा सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असेल, मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या ज्या ठरावांवर मतदान केलेले आहे त्या ठरावांवर त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.
- सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी किंवा सभेच्या दरम्यान कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य आवश्यक असेल तर सभासद एनएसडीएल यांच्याशी evotingnsdl.co.in येथे संपर्क संपर्क साधू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक : १८०० - १०२० - ९९० आणि १८०० - २२- ४४- ३० येथे संपर्क साधू शकतात.

त्या सभासदांनी अद्याप आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ई−मेल तपशील नोंदणीसाठी आणि इ मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

- ए) समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर : कृपया आपला फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), वैध पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत आणि आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत इ मेलच्या माध्यमातून investor.relationsilfsindia.com आणि mt.helpdesklinkintime.co.in येथे सादर करावी.
- बी) जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर : कपया आपला डीपी आयडी क्लायंट आयडी. नाव, एकत्रित खाते स्टेटमेंटची मास्टर कॉपी, वैध पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत आणि आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत इ मेलच्या माध्यमातून investor.relationsilfsindia.com आणि rnt.helpdesklinkintime. co.in येथे सादर करावी. वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या लॉग इन पद्धतीचा अवलंब करावा. उदा : ई-मतदानासाठी लॉग इन पद्धती आणि वैयक्तिक समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांच्या करिता व्हर्च्य्अल बैठकीत सहभाग घेण्याची पद्धती.
- सी) त्याच प्रमाणे सभासद आपली विनंती <u>evotingnsdl.co.in</u> यांच्याकडे ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद केलेली कागदपत्रे सादर करून करू शकतात.

याद्वारे असेही सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ मधील तरतुदींना अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार. दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ते बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांश अदा करण्याच्या प्रक्रियेसाठी बंद ठेवण्यात येतील.

१) असे समभागधारक ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या समभागधारक नोंद पुस्तिकेत २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होण्याच्या वेळेपर्यंत नोंद आहेत आणि

२) असे समभाग जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत, सर्व लाभार्थी मालकांसाठी, एनएसडीएल यांनी आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी २२ सप्टेंबर २०२१ चे कामकाज बंद होण्याच्या वेळेपर्यंत सादर केलेल्या तपशिलाप्रमाणे

प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार कंपनीने १ एप्रिल २०२० रोजी किंवा त्या नंतर अदा केलेला लाभांश हा समभागधारकांसाठी करपात्र असेल. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी <u>https ://www.iimindia.com/tax - dividend.aspx</u> येथे तपशील जाणून घेण्यासाठी भेट द्यावी आणि लागू असल्या प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत.

	आयएल अँड एफ एस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड यांच्या करिता
स्थळ : मुंबई	संजय मित्रा
दिनांक : ७ सप्टेंबर २०२१	कंपनी सेक्रेटरी